RAJATH FINANCE LIMITED

(CIN: L65910MH1984PLC419700)

E-Mail: rajathfin@hotmail.com @ Website: www.rajathfinance.in GST No: 27AABCR3205L1ZG

25th June 2024

To,

The Department of Corporate Services,

The BSE Ltd., 1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001, Maharashtra, India

Script Code No: 507962

Sub: <u>Newspaper Publication of Notice of Extra-ordinary General Meeting to be held on 17th</u> July 2024.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, We submit herewith the newspaper advertisement of the Notice of Extraordinary General Meeting of Rajath Finance Limited ("**Company**") to be held on Wednesday, 17th Day of July 2024 in Free Press Journal and Navshakti on 25th day of June 2024.

Please take the same on your records.

Yours faithfully, **RAJATH FINANCE LIMITED** MUMB. **AKASH HIRENBHAI BHEDA COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER**

UIIIVAN SMALL FINANCE BANK

Corporate Office: Grape Garden, 3rd A cross, 18th Main, 6th Block, Koramangala, Bengaluru 56009 Regional Office - West: Almonte IT Park, Sr.No.8, 7th Floor, Hadapsar Mundwa Bypass, Kharadi, Pune - 411014 DEMAND NOTICE TO THE BORROWERS / CO-BORROWERS / MORTGAGORS Reg: Notice issued under Sec 13 [2] of the Securitisation and Reconstruction of Financial Ast nd Enforcement of Security Interest Act 2002 [SARFAESI Act] for recovery of dues in the followi

S.No.1: (SWARGATE BRANCH): Borrower: Navina Narayan Pardeshi, Fla No.5 First Floor, Vinod Apartment, Pashan, Pune-411016 Also at, Shop No.3 Lane No.2 Priyadarshani Nagar, Old Sanghwi, Pune-411027 Co-Borrowers: 1.Sachin Maruti Sambre, 2.Maruti Raghoba Sambare, 3.Shanta Maruti Sambre, All at, Fla No.5 First Floor, Vinod Apartment, Pashan, Pune-411016; The Bank had issued notice under the SARFAESI Act on 02.01.2024; NPA Date: 03.12.2023; Nature of Loan: MSE-Secured (Loan A/c No.4403210080000013) - Rs.10,00,000/-; Amoun Outstanding: Rs.6,98,563/- (Rupees Six Lakh Ninety Eight Thousand Five Hundred Sixty Three Only) as on 01.01.2024 and this amount will bear subsequent interest and other charges thereon.

DESCRIPTION OF THE PROPERTY: Flat No.5, on 1st Floor, Built-up area admeasuring 550 sq.ft i.e. 51.11 sq.mtrs and terrace area admeasuring 53 sq.ft. which is constructed on Survey No. 121 Hissa No. 2A-1-4 and area admeasuring 00H OtR and Survey no. 121 Hissa No. 18/1/5, area admeasuring 00H-02R, situated at Village Pashan, Tal. Haveli, Dist. Pune and the land is bounded as follows: (Towards East-Property of Mr. Ranpise, Toward West-Niranjan Complex, Towards North-120 Ft Road, Towards South-Property of Mr. Bagai) which is owned by Maruti Raghoba Sambare

S.No.2: (SOLAPUR BRANCH): Borrower: Mahadev Kisan Shinde, Tale Hipparga Post Haglur Solapur, North Solapur, Maharashtra-413002 Also at, L-1/5 Shri Siddheshwar Markeyt Yard, Hyderabad Road, Solapur, Maharashtra-413005 Janabai Shinde, Tale Hipparga Post Haglur Solapur, North Solapur, Maharashtra-413002; The Bank had issued notice under the SARFAESI Act on 29.04.2024; NPA Date: 09.04.2024; Nature of Loan: Housing (Loan A/c No.4458210170000054) Rs.14,00,000/; Amount Outstanding: Rs.14,20,683.26 (Rupees Fourteen Lakk Twenty Thousand Six Hundred Eighty Three and paise Twenty Six Only) as or 25.04.2024 and this amount will bear subsequent interest and other charges thereon.

DESCRIPTION OF THE PROPERTY: The property bearing residential Grampanchayat Property No. 57, Milkat Serial No. 2748, Plot No. 57 Gat No. 7/2 & Gat No. 9/2, Mahesh Nagar, At Tale Hipparga, on Solapur-Tuljapur Highway Road, North Solapur AND bounded as East: Road, West: Plot No. 27, North: Plot No. 58, South: Plot No. 56, which is owned by Mahadev Kisan Shinde

The above mentioned Borrowers, Co-Borrowers and the Mortgagors are hereby informed that the Bank has initiated action under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 "the Act") in regard to the dues under Loan Facility availed by the Borrowers, Co Borrowers and the Mortgagors from our Various Branch of Ujjivan Small Finance Bank Ltd., as the Loan Accounts were classified as NPA. The Notice issued unde Section 13(2) of the Act and sent to the addresses of the Borrowers, Co-Borrowers and the Mortgagors through Regd. Post/Courier/ Speed Post got returned undelivered Hence, the Borrowers, the Co-Borrowers and the Mortgagors are hereby advised to pay jointly and severally, your liabilities with respect to the said Loan along with furthe Interest and costs, within 60 days from hereof, failing which the Bank will take furthe steps under the Act by exercising its right under Section 13(4) of the Act by enforcin the above mentioned property ("the Secured Asset") to realize its due with interests and costs. It is needless to mention that such rights shall be exercised by the Bani without prejudice to any other remedy available to the Bank as per law. Your attention is also invited to Section 13(8) of the Act in respect of time available to you to redeem the also invited to Section 13(13) of the Act inspect to an exclusion by our breaction in the secured assets. As per Section 13(13) of the Act you are barred from transferring the secured asset by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. Any such act shall tantamount to an offence punishable under section 29 of the Act. Sd/- Authorised Officer, Uiiivan Small Finance Bank Ltd Date : 25.06.2024

RAJATH FINANCE LIMITED

CIN: L65910MH1984PLC419700 Office No. 1001, Tenth Floor, K.P. Aurum Building, CTS No. 426A, Marol Maroshi Road, Andheri (E), Marol Bazar, Mumbai - 400059 Website: www.rajathfinance.in Contact No. 022-29200027 / 022-29200037 E-mail: rajathfin@hotmail.com

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING, E-VOTING INSTRUCTIONS

NOTICE is hereby given that the Extra-ordinary General Meeting (EGM) of the members of Rajath Finance Limited will be held on Wednesday, 17th July, 2024 at the Registered Office of the Company Situated at Office No.1001, Tenth Floor, K.P. Aurum Building, CTS No.426A, Marol Maroshi Road, Andheri (E), Marol Bazar, Mumbai – 400059, at 11:00 A.M.to transact the business as (E), Marol Bazar, Mumbai – 400059, at 11:00 A.M.to transact the business as set out in the notice convening the Extra-ordinary General Meeting (EGM). In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act"), Ministry of Corporate Affairs ("MCA") vide various circulars issued since May, 2020 including the general circular No. 03/2022 issued on 05th May, 2022 read with Securities and Exchange Board of India (SEB) Circular SEBI/H0/CFD/CMD2/CIR/P/2022/62 issued on 13th may, 2022, Notice of the ECM here, here near the character through email onput to all these the EGM have been sent to shareholders through email only, to all those Members whose email IDs are registered with the Company/Depositories. Further, for those members, whose email address are not registered with the mpany or Depository, Notice of the EGM is also available on the website of

company or Depository, Notice of the EGM is also available on the website of the company at <u>www.rajathfinance.in</u> and also on the website of the BSE Limited at <u>www.bseindia.com</u> Pursuance to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rules 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has provided electronic voting facility for transacting all the items of business through Link Intime India Private Limited platform which will commence on Saturday, 13th July, 2024, at 9:00 AM and end on Tuesday, 16th July, 2024 to 5:00 PM. The exvirting module shall be disabled thereafter Detailed at 5:00 PM. The e-voting module shall be disabled thereafter. Detailed instruction for remote e-voting is given in the Notice of Extra-ordinary General

instruction for remote e-voting is given in the Notice of Extra-ordinary General Meeting of the Company. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on **cut-off date**, i.e., **10th July**, **2024 (Wednesday)** only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the EGM. Any persons who acquires shares of the Company after the dispatch of notice and holding shares as on **10th July**, **2024 (Wednesday)** may obtain a copy of Notice of the Extra-ordinary General Meeting by sending a request at <u>rajathfin@hotmail.com</u>. A member who has availed remote e-voting facility may participate in the meeting but shall not be allowed to vote again in the meeting. In case shareholders, members holding securities in demat mode have any

n case shareholders/ members holding securities in demat mode have any echnical issues related to login through Depository i.e. NSDL/ CDSL, they may contact the respective helpdesk given below:

 Login type
 Helpdesk details

 Individual Shareholders
 Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

 Individual Shareholders
 Members facing any technical issue in login can evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30
 Members facing any technical issue in log contact CDSL helpdesk by sending a required helpdesk.evoting@cdslindia.com or conta 022- 23058738 or 22-23058542-43. olding securities in emat mode with CDSL In case shareholders/ members holding securities in physical mode, Institutional shareholders have any queries pertaining to e-voting, they may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting use manual for Members available at the Downloads section o https://instavote.linkintime.co.in or can call on toll free no. 022 49186000.

The Register of members and the Share Transfer Books of the Company will remain closed from **Tuesday**, **09th July**, **2024 to Wednesday**, **17th July**, **2024** (both days inclusive) for the purpose of Extra-ordinary General Meeting. The Register of m Place : Mumbai Date : 24/06/2024 For, RAJATH FINANCE LIMITED

Akash Hirenbhai Bheda

ny Secretary & Compliance Office

CAPRI GLOBAL HOUSING FINANCE LIMITED **CAPRI GLOBAL** Registered & Corporate Office :- 502, Tower-A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013

HOUSING FINANCE LIMITED Circle Office :- 9-B, 2nd floor, Pusa Road, Rajinder Place, New Delhi-110060

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6) and 9 (1)] Sale notice for sale of immovable properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 ((6) and 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Constructive/physical possession of which has been taken by the Authorised Officer of Capril Global Housing Finance Limited Secured Creditor, will be sold on "As is where is," "As is what is," and " "Whatever there is," on dates below mentioned, for recovery of amount mentioned below due to the Capri Global Housing Finance Limited Secured Creditor from Parcever there is," on dates below. The secure of Creditor content of the Capril Global Housing Finance Limited Secured Creditor from Parcever there is a content of the capril of the Capril Capr

Borro	Borrower mentioned below. The reserve price, EMD amount and property details mentioned below.			
SR. NO.	1.BORROWER(S) NAME 2. OUTSTANDING AMOUNT 1.Mr. Balasaheb Sukhadev Shendage	DESCRIPTION OF THE MORTGAGED PROPERTY All Piece and Parcel of land bearing	1. DATE & TIME OF E-AUCTION 2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD	
1.	("Borrower") 2. Mrs. Sima Balasaheb Shendage 3. Mr. Sukhadev Sakharam Shendage (Co-Borrower) LOAN ACCOUNT No. LNHLSHI000003770 Rupees 5,03,902/- (Rupees Five Lakhs Three Thousand Nine Hundred and Two Only) as on 22.06.2021 along with applicable future interest.	Grampanchayat Milkat No. 376 (area admeasuring 1500 Sq. Ft.), Assessment Rs. 180-00 Ps., Situated At Post Belpimpalgaon, Taluka Newasa, District	3. DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION 1. E-AUCTION DATE: 12.07.2024 (Between 3:00 P.M. to 4:00 P.M.)	RESERVE PRICE: Rs. 7,38,000/- (Rupees Seven Lacs Thirty Eight Thousand Only). EARNEST MONEY DEPOSIT: Rs. 73,800/- (Rupees Seventy Three Thousand Eight Hundred Only) INCREMENTAL VALUE: Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)
2.	1. Mr. Chandrakant Bandopant Patil ("Borrower") 2. Mrs. Geeta Chandrakant Patil (Co-Borrower) LOAN ACCOUNT No. LNHLKOL000002687 and LNHEKOL000004456 Rupees 41,71,900/- (Rupees Forty One Lacs Seventy One Thousand Nine Hundred Only) as on 14.05.2024 along with applicable future interest	All Piece and Parcel of. Flat No. B – 4, Plot No. 234, Ward A, on Stilt Ground and First Floor, "Sai Nivas Apartments", Wing B, R.S. No. 1042/B 4, Nana Patil Nagar, Kolhapur, Maharashtra 416003, bounded as follows, North: Apartment No. B- 5, South: Second Phase Building, East : By Internal Road, West: By Apartment No. B- 3	2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH KYC: 11.07.2024	RESERVE PRICE: Rs. 26,55,000/- (Rupees Twenty Six Lacs Fifty Five Thousand Only). EARNEST MONEY DEPOSIT: Rs. 2,65,500/- (Rupees Two Lacs Sixty Five Thousand Five Hundred Only) INCREMENTAL VALUE: Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)
3.	1. Mr. Nabisab Imamasab Nadaf ("Borrower") 2. Mrs. Salima Nabisab Nadaf (Co- Borrower) LOAN ACCOUNT No. LNHLKOL000003821 Rupees 16,48,462/- (Rupees Sixteen Lacs Forty Eight Thousand Four Hundred Sixty Two Only) as on 14.05.2024 along with applicable future interest	All Piece and Parcel C/o G.M No. 2153/5, Plot No. 6, A/P Ujalaiwadi, Tal Karveer, Dist Kolhapur, Maharashtra – 416004. Boundaries as under :- East :- Plot no.5 West :- Property of Shri Dalavi, North :- Property of Shri Patil, South :- Property of Shri Dalavi.	1. E-AUCTION DATE: 12.07.2024 (Between 3:00 P.M. to 4:00 P.M.) 2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD WITH KYC: 11.07.2024 3. DATE OF INSPECTION: 10.07.2024	RESERVE PRICE: Rs. 11,07,000/- (Rupees Eleven Lacs Seven Thousand Only). EARNEST MONEY DEPOSIT: Rs. 1,10,700/- (Rupees One Lac Ten Thousand Seven Hundred Only) INCREMENTAL VALUE: Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)
4.	1. Mr. Surendra Sinh L. Derola ("Borrower") 2. Mrs. Sumitraben S. Derola (Co-borrower)	All that piece and parcel of property being Flat No. 501, area admeasuring 705 Sq. Rt. i.e., 65.52 Sq. Mts., Fifth Floor, in the building called as Kamini Heights, lying being and constructed on land bearing	EMD WITH KYC: 11.07.2024	RESERVE PRICE: Rs. 17,00,000/- Rupees Seventeen Lacs Only). EARNEST MONEY DEPOSIT: Rs. 1,70,000/- (Rupees One Lac Seventy Thousand Only)

IN DEBT RECOVERY TRIBUNAL NO. 2, MUMBAI
3rd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai- 400005.
TRANSFER ORIGINAL APPLICATION NO. 264 OF 2017
Exh-51

.....Applicant

....Defendant

Sd/

Registrar

State Bank of India V/S M/S Aditi Re-Rolling Mills Pvt Ltd NOTICE

Whereas, this T.O.A. No.264 of 2017 has been filed by the Applicant State Bank of India and served to all the defendants by RPAD.

Whereas the Applicant Bank has been allowed to Amend this T.O.A and the Amendment has been carried out in this T.O.A accordingly and the Defendant No. 10 and 11 has been taken on record. Whereas, the Applicant Bank has also allowed to file CAOD (Claim Affidavit and Original Documents) and it has been filed on record accordingly

Whereas, the service of Amended T.O.A could not be effected in the ordinary manne and whereas the Application for Substituted Service has been allowed by this Tribunal. Therefore, you are required to remain present in person or through an Advocate to defend your case on 24/09/24 At 11.00 A.m. before this Tribunal, failing in which appropriate order may be passed in the matter. Given under my hand and seal of the Tribunal on this the 10th day of June, 2024.



Debs Recovery Tribunal-2, Mumba Name and address of the defendants:

Defendant No.2: Mr. Kirtikumar K. Saloti , Managing director of m/s. Aditi re-rolling mills Residing at, 3502, Maruti apt, J. N. Road, Mulund west, Mumbai 400080. Defendant No.3: Mrs. Hemlata K. Salot , director of m/s. Aditi re-rolling mills Residing at, 3502, Maruti apt, J. N. Road, Mulund west, Mumbai 400080.

Defendant No.4: Mrs. Tejas K. Salot, director of M/s. Aditi re-rolling mills Residing at, 3502, Maruti apt, J. N. Road, Mulund west, Mumbai 400080. Defendant No.5: Mr. Pritesh K. Salot , An individual, Indian inhabitant, a directo

Residing at, 3502, Maruti apt, J. N. Road, Mulund west, Mumbai 400080 Defendant No.8: M/s. Tejas Steels Pvt. Ltd. A Pvt Ltd Co., Registered under the provisions of the companies act, 1956. And having its registered office at, 203, 2nd floor, maker chamber "V", Premises CHS, Plot no. 221, Nariman point, Mumbai - 400021. Defendant No.9: M/s. Hem Steels Pvt. Ltd. A Pvt Ltd Co., Registered under the provisions of the companies act, 1956.And having its registered office at, 203, 2nd floor, maker chamber "V", Premises CHS, Plot no. 221, Nariman point, Mumbai - 400021. Defendant No.11: The secretary, Sunshine building, Warden Road, sunshin C.H.S., Bhulabhai Desai road, Mumbai - 400026.

POSSESSION NOTICE

(for immovable property)

Whereas

Date : 21.06.2024

Place: RAIGAD

To,

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 21.09.2021 calling upon the Borrower(s) ARUN BHIKAJI SALVI AND ANKITA ARUN SALVI to repay the amount mentioned in the Notice being Rs.9,46,906.39 (Rupees Nine Lakhs Forty Six Thousand Nine Hundred Six and Paise Thirty Nine Only) against Loan Account No. HHLPNV00412606 as on 26.06.2021 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to th Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 on 21.06.2024

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs.9.46.906.39 (Rupees Nine Lakhs Forty Six Thousand Nine Hundred Six and Paise Thirty Nine Only) as on 26.06.2021 and interest thereon

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 301, 3RD FLOOR, BUILDING NO.1, ASTER, WING A, AKSHAR EMPERIA GARDEN, MOUJE KARADE KHURD, TAL. PANVEL, DIST. RAIGAD, PANVEL. MAHARASHTRA-410206

> Authorised Officer INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

Sd/-

FEDERAL BANK

LCRD Mumbai Division

The Federal Bank Ltd., LCRD/Mumbai Division, 134, 13th Floor, Jolly Maker Chamber No. 2, Nariman Point, Mumbai, Maharashtra-400021 E-mail : mumlcrd@federalbank.co.in CIN: L65191KL1931PLC000368, Phone: 02222846676 2222853712, 2222028427

(Speed Post with AD)

1) Mr. Shakeel Khan, Son of Mr. Hanif Khan, Address : Flat No. 302 3rd Floor, Shree Hari C.H.S., Plot No. D-98 Sector 20, Nerul, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400706. Notice issued under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as Act).

You have availed Federal Personal Car loan (FPCL) with numbe 21297400000938 of ₹ 17.35.000/- (Rupees Seventeen Lakhs and Thirty Five Thousand Only) on 28.08.2023 from The Federal Bank Limited a company registered under the Companies Act 2013 having registered office at Aluva (hereinafter referred to as the bank) through www.freepressjournal.in

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for Equity 54 Shares face value Rs.10// Dist. Nos. 22117639 To 22117692 Of ABBOTT INDIA LTD. Standing in the name(s)of Balkrishna Vithaldas Bhatt, Sumitra Babubhai Bhatt & Mano Babubhai Bhatt has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office. ABBOTT INDIA LTD, 3-4 CORPORATE PARK,SION-TROMBAY ROAD, MUMBAI - 400071. within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s). Date :- 25/06/2024

Name(s) of Shareholder(s **Balkrishna Vithaldas Bhatt** Sumitra Babubhai Bhatt & Manoj Babubhai Bhatt

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION MISC. PETITION (L) NO. 10775 OF 2024 (For Legal Heirship Certificate)

In the matter of Issuance of Legal Heirship Certificate Under Section 2 of Bombay Regulation VIII of 1827 of the deceased GANGADHAR RAMCHANDRA THORAT alias GANGARAM RAMCHANDRA THORAT, Hindu, Indian Inhabitant of Mumbai, Married, Occupation : Service who was residing at the time of his death at Chawl Room No. 2, Near Surva Bar Hotel, Bharat Glass Factory, P L Lokhande Marg, Tilak Nagar, Mumbai, Maharashtra-400089 ...DECEASED

TEJASWINI GANGARAM THORAT

alias TEJASWINI GANGADHAR THORAT Aged - 19 years, Occupation : Student, Hindu. Indian Inhabitant of Mumbai

Having residential address at : Chawl Room No. 2,

Near Surva Bar / Hotel, Bharat Glass Factory,

P. L. Lokhande Marg, Tilak Nagar, Mumbai, Maharashtra 4000898 ...PETITIONER Being the Daughter of the Deceased abovenamed

PROCLAMATION

- SHANTA alias SANGEETA GANGADHAR THORAT Pimpri Jalsen, Taluka : Parner, District : Ahmednagar, Maharashtra-414302 SWAPNALI RAVINDRA LANK
- Pimpri Jalsen, Taluka : Parner, District : Ahmednagar, Maharashtra-414302 YOGITA MAYUR KASHID
- Wadgaon Gund, Taluka : Parner, District : Ahmednagar, Maharashtra 414305

TAKE NOTICE THAT the Petitioner abovenamed has presented the above Petition on 30th March, 2024, to this Hon'ble Court, inter alia, praying for the reliefs as follows

That Heirship Certificate in the form of Appendix of the Bombay Regulation VIII of 1827 be granted to the Peritioner i.e. (1) TEJASWINI GANGARAM THORAT alias TEJASWINI GANGADHAR THORAT, (2) VIDYA alias VIDHYA GANGADHAR THORAT, (3) SHANTA alias SANGEETA GANGADHAR THORAT (4) SWAPNALI RAVINDRA LANKE, (5) YOGITA MAYUR KASHID and (6) SHAHSHWAT GANGARAM THORAT, declaring that legal heirs of the Deceased Late GANGADHAR RAMCHANDRA THORAT alias GANGARAM RAMCHANDRA THORAT and to entitle entire estate of the deceased which is more particularly mentioned in the Schedule-I herein at Exhibit "H" to the present petition in their respective proportion under the law.

For such further and other reliefs as the nature and circumstances of the case may require.

AND TAKE NOTICE THAT above Miscellaneous Petition bearing (L) No. 10775 of 2024 came up for Hearing before the Court Presided by the Honble Shri Justice N. J. Jamadar on 12th June, 2024, when Order for issuance of Proclamation is passed and the Petition is made returnable on 31st July, 2024. AND TAKE FURTHER NOTICE THAT, the hearing of the said petition is fixed on 31sl July. 2024 at 10:30 A.M. in the forenoon before the Court presided by the Hon'ble Justice Shri. N. J. Jamadar in Court Room No. 3, Ground Floor, High Court Main Building, High Court, Bombay or before the Judge hearing such matters when you are hereby required to appear either In Person or through an advocate entitled to practice in this Hon'ble Court.

AND TAKE FURTHER NOTICE THAT if no appearance is made on your behalf where the second s ALSO TAKE NOTICE that no further intimation will be given if the said matter is adjourned to next date unless and until the directions are given by this Honble Court.

"You are hereby informed that the free legal services from the State Legal Services Authorities, High Court Legal Services Committees, District Legal Services Authorities, and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services

WITNESS SHRI DEVENDRA KUMAR UPADHYAYA, Chief Justice of Bombay aforesaid, this 15th day of June 202

Sd/-	Sy the court Sd/-				
SEALER	For Prothonotary and Senior Master				
Dated this 15th day of June, 2024	High Court Rombay				
UTTAM S. RANE					
Advocates for the Petitioner					
124, Great Western Building, 23,					
Chambers of Commerce Lane Fort M	umbai-400023				

MAH/4066/2019



EDELWEISS FINANCIAL SERVICES LIMITED

CIN: L99999MH1995PLC094641 Regd. Office: Edelweiss House, Off C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400098.

Tel: +91 22 4079 5199 Website: www.edelweissfin.com E-mail: efsl.shareholders@edelweissfin.com

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND AUTHORITY

Notice is hereby given to the Members of Edelweiss Financial Services imited (the Company) that in accordance with the provisions of Sections 124, 125 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, (the Act) and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules 2016, (the Rules) and the Circulars, Buidelines and instructions issued thereunder from time to time by th and Protection Fund Authority (IEPFA) and the Ministry of the MCA), the Equity Shares in respect of which dividend ained unpaid or unclaimed for a period of seven (7 are required to be transferred by the Company to the Demat Account of the IEPFA. ments set out in the Act and the Rules, the Company has ividually to the concerned Shareholders at their address / as available with the Depository(ies)/Depository strar & Transfer Agent of the Company whose dividend ained unpaid or unclaimed for a period of seven (7) and consequently whose Equity Shares are liable to be Company to IEPF Authority with a request to take sin the matter.

(Co-borrower) LOAN ACCOUNT No. LNHLPUN000012060 Rupees 32,50,762/- (Rupees Thirty Two Lacs Fifty Thousand Seven Hundred Sixty two Only) as on 19.02.2024 along with applicable future interest.	being and constructed on land bearing Survey No. 130, Hissa No. 2A, Masoba Wasti, Mundhwa Keshavnagar Road, Village Manjari Budruk Tal. Haveli Dist. Pune, Maharashtra - 412307.	3. DATE OF INSPECTION: 10.07.2024	Seventy Thousand Only) INCREMENTAL VALUE: Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	registered office at Aluva (hereinafter referred to as the bank) th its branch at Kamothe to purchase a car , after executing nec security agreements / loan documents in favour of the Bank. Towards the security of the aforesaid credit facility availed fro Bank, you have created security interest in favour of the Bank I of hypothecation in respect of the following movable property.	essary In Co m the ar by way co Be	Suidelines and in Investor Education Corporate Affairs (mount has rema onsecutive years Reneficial Owner /
applicable future interest.	TEVER THERE & WITHOUTRECOURSE E rements specified in the E-Auction Sale Noi is statement or omission. Actual extant & di is an invitation to the general public to sub a part of the Secured Creditor. Interested a dilgence about the title & present condition is mainvitation to the general public to sub a part of the Secured Creditor. Interested a data who shall arrange & coordinate the et om their place of choice. Internet connectin nectrity, network problems, system crash o uction prospective bidders may contact the et ir. Ramprasad Shama Mob. 800-002-329 dders should register their name at https: he password immediately upon receiving it to deposit a refundable EMD of 10% OF Capri Global Housing Finance Limited * o Did Form (format available on https://sarf icer, Capri Global Housing Finance Limited 4 or No. 031-302, Third floor, 927, Sanas I d be super scribed with "Bid for participatii EMD, Authorised Officer shall examine the ind paid the specified EMD with the Secured the online inter-se bidding /auction proceet the online inter-se bidding /auction proceet the thighest bid quoted by the qualif tion shall be automatically extended by 10 N Allbids made from the user id given to bidder the highest bidder shall confirm the final ar No. 7th Floor, Above new passport offic Shivaji Nagar, Pune, Maharashtra-41100 mount (including EMD) within 24 hour of th FT/RTGS/Chq favouring Capri Global Hous unts by the successful bidder / auction purc berty wil be again put to sale. I Officer in his absolute discretion may grant ard STDS (out of Sale proceeds) (if applicat ds TDS), adjusting the EMD within 15 work (Officer, falling which the earnest deposit wi and any other authorities dues (if any) has utory dues pertaining to the property. ficer in favour of the successful bidder on as. registration charges and other incidental ch E-Auction Sale proceedings without assig ed date of sale, it will be displayed on the we and unquestionable. have read and understood the terms and c of this sale. sed Officer, Capri Gl	BASIS". As such sale is without and tice has been stated to the best of mensions may differ. mit their bids and the same does a bidders are advised to peruse the on of the property / assets and cla esi.auctiontiger.net Or Auction Tig entire process of auction through th vity shall have to be ensured by bi wn, powerfailure etc. Service Provider M/S E-Procuren 7/79-6120 0559. Email: rampras //sarfaesi.auctiontiger.net well in from the service provider. RESERVE PRICE (as mentioned n or before 11-July-2024. faesi.auctiontiger.net) along with d Regional Office No. 7th Flow Memories, F.C. Road, Shivaji Nag ing in E-Auction Sale in the Loa ebids received by him and confirm d Creditor) to the service provider N dings at the date and time mention- ied bidders. During the process of finutes each time if bid is made with vill be deemed to have been mad mount of bid quoted by him BY E-N ce, Dosti Pinnacle, Wagale Estat 4 and the Service Provider for get e sale, being knocked down in his sing Finance Limited. thaser within the stipulated time, th further time in writing, for depositir fole) and submit TDS certificate to the libe foreited. to be paid by the successful bidde by upon deposit of entire purchase marges shall be borne by the auction pring any reason whatsoever. In absite of the service provider. conditions of the E-Auction Sale and the cut inted or Mr. Sumedh Sah bove said loan account pursuant to pay the bidders in their own into	y kind of warranties & indemnities. information of the Secured Creditor and not constitute and will not be deemed to a copies of title deeds with the Secured ims / dues affecting the property before yer Mobile APP provided by the service the e-auction platform. dder himself. Secured Creditor /service the e-auction tiger, the service ad@auctiontiger.net,. ad@auctiontiger.net,. adwance and shall get the user id and I above) shall be payable by interested the Demand Draft remittance towards for, Above new passport office, Dosti far, Pune, Maharashtra-411004 latest in Account No(as the details of the qualified bidders (who //S eProcurement Technologies Limited ed in E-Auction Sale Notice. initer-se bidding, there will be unlimited in 10 minutes from the last extension. e by him alone. Asil both to the Authorised Officer, Capri te, Road No. 22, Thane - 400604 or No. ting declared as successful bidder in the favour and balance 75% of bid amount ne sale will be cancelled and the amount offer by the authorized officer, or within r before issuance of the sale certificate. e price / bid amount and furnishing the n purchaser. case the E-Auction Sale scheduled is d be bound by them. ebrao Mobile No. 968947497 and for o rule 8((6) and 9 (1) of Security Interest erest. Neither Capri Global Housing		Ass Nepoli co ingine ca ingin ca	
cases. In order to ward off such contingent situation supply and whatever else required so that they are Place: Maharashtra Date : 25-JUNE-2024	able to circumvent such situation and	are able to participate in the a		Mr. Le Deputy Vice President - I & Division (Authorised Officer under SARFAES	neau .	1umbai une 24, 2024

Shareholders including their unpaid /unclaimed Dividends res liable to be transferred to the Beneficial Owner / Demat A is available on the website of the Company at com, which shall also be regarded and shall be deemed to tice for the purpose of transfer of Equity Shares by the pursuant to the provisions of the Act and the Rules. The equested to verify the details of their unpaid / unclaimed Equity Shares liable to be transferred to IEPFA on the panv

who have not claimed their dividends for a period of seven ars and whose dividends is unpaid / unclaimed are advised claim such unpaid / unclaimed dividends by making an viding supporting documents for the purpose either to the ove stated address /e-mail ID or to the Registrar & Transfer pany at M/s. Link Intime India Private Limited (Unit: Services Limited), C- 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli 400083, e-mail : rnt.helpdesk@linkintime.co.in {RTA} by

are also requested to claim their unpaid/ unclaimed Fina inancial year 2016-17 and onwards before the same is ompany to IEPFA on respective due date. In case any unpaid nd is disbursed, paid or credited during / out of the aforesaid consecutive years, then such Equity Shares will not be IEPF Authority. In case the Company / the RTA does not tion in this regard, we shall proceed to transfer the Equity without any further reference, notice or intimation to the rdance with the provisions of the Act and the Rules

ter the transfer of the unpaid /unclaimed dividend amount Shares by the Company to IEPFA , no claim shall lie against spect of such unpaid/ unclaimed dividend amount and /or transferred by the Company to the IEPFA and all and non- cash corporate benefits such as bonus shares. h may accrue in relation to the Equity Shares which are IEPFA shall also be credited to IEPFA. However, in he provisions of the Act and the Rules, the concerned claim their unpaid /unclaimed dividend and / or the Equity red by the Company to the IEPFA including the benefits quity Shares, if any, from the IEPFA by making an online No. IEPF - 5 in accordance with and after following the ed in the Rules which is available at the website of IEPFA at

arification or information on this matter, the Shareholders ite to the Company / the RTA of the Company at the above nailIDs.

Yours faithfully,
For Edelweiss Financial Services Limited
Sd/-
Tarun Khurana
Commony Comotony

आयडीएफसी फर्स्ट बॅंक लिमिटेड

द. : +९१ ४४ ४५६४ ४००० । फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२

कर्जाचा

प्रकार

मिळकत

विरूद कर्ज

मिळकत

विरूद

कर्ज.

व्यवसाय

कर्ज आणि

व्यवसाय

विस्तार

सांपार्श्विक दराने प्रभारित असेल

कर्ज खाते क्र.

१२५९५९३

आणि

29292049

१६३७२६४४.

१६४१२८८४

३२२५३०३१

दिनांक : २५.०६.२०२४

ठिकाण: मुंबई

(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड एकत्रित सह आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड नावे जात)। सीआयएन: एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ नोंदणीकत कार्यालय : केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेतपेत, चेन्नई-६०००३१,

कर्जदार आणि

सह-कर्जदाराचे नाव

१. बिपिन कांतिलाल शाह

३. हेम एजन्सीज (मुंबई)

५. हेमंत कांतिलाल शाह

७. विपुल विनोदराय शाह

. हेम एजन्सीज

लेमिटेड

人 ॲक्सिस बॅंक लि.

. बिपिन कांतिलाल शाह

. हेम एजन्सीज (मंबई)

. हेमंत कांतिलाल शाह

७. विपुल विनोदराय शाह

, कांतिलाल कालिदास शाह

. हेम मोटर डिव्हिजन प्रायव्हे

४. हेम मोटर डिव्हिजन प्रायव्हे

६. कांतिलाल कालिदास शाह

२. हेम एजन्सीज

लिमिटेड

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सूचना

खालील कर्जदार आणि सह-कर्जदार यांनी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि

आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) कडून खालील नमूद तोए कर्जे प्राप्त केली. खालील नमूद कर्जदार आणि सह-कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्य

संबंधित मिळकर्तीच्या गहाणाद्वारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्ज करार योच्या अटी आणि शर्ती यांचे पालन काण्यात कसूरवार ठरले आणि अनियमित बनले, त्यांची

कर्जे ही आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनसार एनपीए म्हणन वर्गीकत करण्यात आली. आयडीएफसी फर्स्ट बाँक लिमिटेड (पत्नी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड

आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला त्यांच्याद्वारे देय धकबाकी रक्कम ही खालील कोष्टकात

अधिक विशेषतः जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद केलेली आहे आणि सदर रकमेवरील पुढील व्याज सुद्धा लागू आहे आणि ते त्यांच्या संबंधित तारखेपासून परिणामांस

कलम १३(२)

सचनेची तारीर

1505 30 XS

१४.०६.२०२४

तुम्हाला याद्वारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत इतर दर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासूनचे त्यावरील व्याजाच्या सांपार्श्विक दरासह वरील

कोष्टकात तपशिलवार दर्शविल्यानुसार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि

आता आयडीएफसी फस्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला थकीत रकम देव करण्यासाठी बोलाबिले आहे, कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी फस्ट

बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) च्या

थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमूद गहाण मिळकतींच्या विरोधात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रतिबंधित

असेल. पुढे तुम्हाला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये मज्जाव असेल

कलम १३(२)

सूचनेनुसार

भार

68.88.288.93/-

খাম

64.68.982.88/-

थकीत रक्तम



मिळकतीचा पत्ता

बाब-१: प्लॉट क्र. १९८, आर.बी. मेहता मार्ग

सीटीएस क. ५७५६, घाटकोपर पूर्व, मंबई

महाराष्ट्र-४०००७७ येथील अमर स्मृती बिल्डिंग

मधील ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०३.

मोजमापित २५.१२ चौ.मी. संलग्नित २७०.२८

चौ.फुट (चटई क्षेत्र) चे सर्व ते भाग आणि विभाग

बाब-२: प्लॉट क १९८ आर बी मेहता मार्ग

सीटीएस क्र. ५७५६, घाटकोपर पूर्व, मुंबई,

महाराष्ट्र–४०००७७ येथील अमर स्मृती बिल्डिंग

मधील ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०४,

मोजमापित ४०.१२ चौ.मी. संलग्नित ४३४.६५

चौ.फट (चटई क्षेत्र) चे सर्व ते भाग आणि विभाग

बाब-१: प्लॉट क. १९८, आर.बी. मेहता मार्ग

सीटीएस क्र. ५७५६, घाटकोपर पूर्व, मंबई,

महाराष्ट्र-४०००७७ येथील अमर स्मृती बिल्डिंग

मधील ३ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०३,

मोजमापित २५.१२ चौ.मी. संलग्नित २७०.२/

चौ.फुट (चटई क्षेत्र) चे सर्व ते भाग आणि विभाग

बाब-२: प्लॉट क्र. १९८, आर.बी. मेहता मार्ग

सीटीएस क्र. ५७५६, घाटकोपर पूर्व, मुंबई,

महाराष्ट्र-४०००७७ येथील अमर स्मृती बिल्डिंग

मधील इऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ३०४

मोजमापित ४०.१२ चौ.मी. संलग्नित ४३४.६५

चौ.फट (चटई क्षेत्र) चे सर्व ते भाग आणि विभाग

रजत फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८४पीएलसी४१९७०० कार्यालय क. १००१, दहावा मजला, के.पी.ऑरम बिल्डिंग, सीटीएस क. ४२६ए, मरोळ मरोशी रोड, अंधेरी (पूर्व), मरोळ बाझार, मुंबई-४०० ०५९ वेबसाईटः www.rajathfinance.in संपर्क क्र.: ०२२-२९२०००२७ / ०२२-२९२०००३७ ईमेलाः rajathfin@hotmail.com

विशेष सर्वसाधारण सभेसाठी सूचना, ई-मतदान सूचना

स्चना याद्वारे देण्यात येते की, रजत फायनान्स लिमिटेड चे संप्रास्त्तंचे विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) बोलविणारे सूचनेमध्ये मांडलेले नुसार व्यवहार पार पाङण्या साठी कार्यालय क्र. १००१, दहावा मजला, के.पी.ऑरम बिल्डिंग, सीटीएस क्र. ४२६ए, मरोळ मरोशी रोड, अंधेरी , मरोळ बाझार, मुंबई-४०० ०५९ येथे स्थित कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **बुधवार, १७ जुलै, २०२४** रोजी घेण्यात येणार आहे. कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम''), ०५ में, २०२२ रोजी जारी केलेले सर्वसामान्य परिपत्रक क्र. ०३/२०२२ समाविष्टित मे, २०२० पासून जारी केलेले विविध परिपत्रके मार्फुत निगम व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') सहवाचता १३ मे. २०२२ रोजी जारी केलेले सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज ऑप इंडिया (सेबी) परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी?/सीआयआर/पी/२०२२/६२ च्या लागू तरत्दीला अनुसरन, इंजीएमची सूचना फलत इंमेल मार्फत पाठवले आहे त्या सर्व सभासदाना ज्यांचे इंमेल आयडी कंपनी/डिपोझिटरीज् कडे नोंदणीकृत आहे. पुढे, न्यांचे इंमेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरीज् सह नोंदणीकृत नाही अशा सभासदांना ईजीएमची सूचना <u>www.rajathfinance.in</u> येथे कंपनीचे वेबसाईट आणि तसेच <u>www.bsein-</u> dia.com येथे बीएसई लिमिटेड च्या वेबसाईट वर उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्य करण जानाचन, २०१२ आ करण, २०८ तहनचता कामना (अवस्थान जात क्रांग) तका (म.२०२२) नियम २०ला अप्रसन केपनी खबासकरया सर्व बार्बीपार पाइण्यासाठी लिंक इन्टराईम इडिया प्रायहेट लिमिटेड एलॅटफॉर्म मार्फत इलेक्ट्रॉनिक मतदान मुविधा पुरविला आहे, जे **शनिवार, १३ जुलै, २०२४ रोजी स. ९.००वा**. सुरू होईल आणि **मंगळवार, १६ जुलै, २०२४ रोजी सायं. ५.०० वा**. बंद होईल. त्यानंतर ई-मतदान मॉड्युल नक्षम केला जाईल. दुरस्थ ई–मतदान साठी तपशीलवार माहिती कंपनीचे विशेष सर्वसाधारण सभेची सूचना मध्य दिलेली आहे.

फुक्त तेच व्यक्ति, ज्यांचे नाव **कट-ऑफ तारीख, म्हणजेच, १०जुलै, २०२४ (बुधवार)** रोजीस सभासदांचे नोंदवही किंवा डिपाझिटरीज द्वारे ठेवलेले लाभका प्राप्तकों नोंदवही मध्ये नोंदणकित आहे. दुरस्थ ई-मनदान किंवा ईजीएम मध्ये मतदानाच्या सुविधा घोण्यासाठी हकदार असेल. जर कोणीही व्यक्ती सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित आणि १० जुलै, २०२४ (**बुधवार)** रोजीस शेअर्स धारण करित असाल त्यांनी <u>rajathfin@hotmail.com</u> येथे एक विनंती पाठवून विशेष सर्वसाधारण समेची सूचनेची एक प्रत प्राप्त करू शकता. जे सभासद दुरस्थ ई-मतदानाच्या सुविधा घेतला आहे सभे मध्ये भाग घेवू शकतो परंतु सभेमध्ये पुन्हा मतदान करण्यास मंजरी नसेल.

डीमॅट स्वरूपात सिक्यरिटीज धारण करणारे भागधारक/सभासदांना जर डिपॉझिटरीज, म्हणजेच ान्य प्रविधीय विद्युत्ति विद्युत्ति प्रति भागवर्षि विविधया विद्युति विद्युति विद्युति विद्युति विद्युति विद्युत एत्एसडीएल, सिंडीएसएल मार्फत लॉगईन संबंधित कोणत्याही तांत्रिक अडवण असल्यास त्यांनी खाली दिलेली संबंधित हेल्पडेस्क शी संपर्क साधावा.

हेल्पडेस्क तपशील
लॉगईन मध्ये कोणत्याही तांत्रिक अडचण असलेल्या सभासदांनी
evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून किंवा टॉल फ्री क्र. १८००
१०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.
लॉगईन मध्ये कोणत्याही तांत्रिक अडचण असलेल्या सभासदांनी
helpdesk.evoting@cdslindia.com वर एक विनंती पाठवून किंवा
संपर्क क्र. ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ वर कॉल करून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.

संबंधित कोणतेही चौकशी असल्यास त्यांनी <u>https://instavote.linkintime.co.in</u> च्या डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध सभासदांसाठी सतत विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई–मतदान उपयोगकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घेव शकता किंवा टोल फ्री क्र. ०२२-४९१८६००० वर कॉल करू शकता.


कंपनीचे सभासदांची नोंदवही आणि शेअर हस्तांतर पुस्तके विशेष सर्वसाधारण सभेच्या हेतुसाठी **मंगळवार, ०९** जुलै, २०२४ पासून बुधवार, १७ जुलै, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस समावेशी) बंद असेल ठिकाण: मुंबई रजत फायनान्स लिमिटेडसाठी दिनांकः २४/०६/२०२४ सही/-

मागणी

नाटास

आकाण हिरेनभाई भेडा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

दिनांकः २४ जून, २०२४



ठिकाणः मंबई

अंक्सिस बँक लि. मध्ये असलेली खाली नमूद करण्यात आलेली खाती अनुत्पादक (एनपीए) ठरविण्यात आलेली आहेत, त्यावरून बँकेने सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) नुसार खाली नमूद तारखांना सूचना जारी केल्या आहेत. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांच्या अलिकडे माहित असलेल्या पत्त्यावर सदर नोटीसा बजावण्यात असफल ठरल्याने सर्व संबधितांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द करण्यात थेत आहे. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांना कळविण्यात थेते की, त्यांनी ह्या नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या तारखेस येणे असलेली रक्षम, करारात नमूद करण्यात आलेल्या दराने रक्षम, परत करण्याच्या तारखेपर्यंतचे कर्ज/आणि अन्य करार आणि त्यानुसार संबंधित व्यक्तींनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार भविष्यातील व्याजासह अंक्सिस बँक लि. यांना परत करावी. सदर करार आणि कागदपत्रे यांनुसार कर्जदारांची बांधिलकी म्हणून खाली दिल्याप्रमाणे त्यांच्या नावापुढे नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता ॲक्सिस बँक लि.यांच्याकडे गहाणतारण आहेत. जर संबंधित कर्जदार/ सह–कर्जदार / जामीनदार ॲक्सिस बँक लि. ला सदर रक्कम परत करण्यास असफल ठरले तर, खाली नमद केलेल्या तारण मालमत्तांच्या संदर्भात सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि लाग होणारे रुल्स यांसह संबंधित कर्जदार / महा-कर्जदार / जामीनदार यांच्या खर्च आणि परिणामांसह जोखमीवर कारवाई करण्याचा अंक्सिस बँक लि. यांना अधिकार आहे. अंक्टच्या सेक्शन १३ व सब सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीनुंसार आपण सर्वजण सदर नोटीसीला अनुसरून खाली नमूद केलेल्या बँकेकडे सुरक्षित तारण म्हणून ठेवण्यात आलेल्या मालमत्ता बँकेच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करू शकत नाही. वर नमूद ॲक्टमधील तरतुर्दीनुसार संबंधित कर्जदार / जामीनदार यांना सदर मालमत्ता, कोणत्याही प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर तरतुर्दींचा भंग केल्यास सदर व्यक्ती सरफेसी ॲक्टमधील तरतदींनसार शिक्षा आणि / किंवा दंडास पात्र ठरेल. आणखी तपशीलासाठी बजावण्यात येऊ न शकलेल्या नोटीसा खाली सही करणार यांच्याकडे मिळ शकतील.

सही/

प्राधिकत अधिकागी

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड

शाखेचा पत्ता: ॲक्सिस बॅंक लि., ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी-१, एमआयडीसी

ऐरोली नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८

नोंदणीकृत कार्यालय : ॲक्सिस बँक लि., त्रिशूल, इरा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर,

लॉ गार्डनजवळ. एलिस ब्रिज. अहमदाबाद - ३८० ००६.

(पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड

सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)

$ \begin{array}{llllllllllllllllllllllllllllllllllll$	रि खुर्द, पोस्ट ओणगे, पनवेल, रायगड, . कॉलेज ऑफ इंजिनिअर्सेंग अॅण्ड (१०२०९. तसेच : सेक्टर-९, कामोठे, एवर, रायगड, नवी मुंबई-४१०२१०. मागणी नोटीस : २७/०५/ १ ला मजला, रिद्धी सिद्धी सीएचएस जी गिलातार, राहणार : गोकुळ वनराई गार, थॉमस स्कूलसमोर, कल्याण पूर्व, ाकवाड मिल कॉलनी, छोटा बिलामारा, तसेच : कॉसमॉस प्लास्टिक्स ऑण्ड उजला, केनेडी ब्रिज जवळ, नाना चौक, ळ. बिजब नगर, विशाल नगरजवळ, तसेच : अंडिम अन्वर जिवानी, चार्टडे १ रोड, भायखळा, मुंबई-४००००८. मागणी नोटीस : २७/०५/ केस, फ्लॅट नं. ७०४, ७ वा मजला, ए ०१०१. चटई क्षेत्रफळ ३३.८३ चौ. मी गार : फ्लॅट नं. ७०८, आंगन अपार्टमेंट, त्रे-४०१२०९. तसेच : फ्लॅट नं. ४०२, छ, नालासोपारा पूर्व, ठाणे-४०१२०६. ८, आगान अपार्टमेंट, प्रगती नगर, ९० मागणी नोटीस : २७/०५/ ३ रा मजला, बिल्डॉंग नं. ३, विंग ६, टई क्षेत्रफळ ४२५ चौ.फू. याझ सिहीकी, तसेच : मोहम्मद अर्शव ८, लेन नं. ०३, शिवाजी नगर, गोवंडी,	पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पासूनचे व्याज. २०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ ., प्लॉट नं. १ ते ६, गट नं. ६, उसर्ली, रायगड- रू. १७,०८,७३९/- (रू. सतरा लाख आठ हजार सातशे एकोणचाळीस फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ विंग, सुंदरम कॉम्प्लेक्स, सव्हें नं. २३, शेळू, गांव . आणि बाल्कनीचे क्षेत्रफळ ७.७८ चौ.मी. रू. १५,७६,७२६/- (रू. पंधरा लाख शहात्तर हजार सातशे सव्वीस फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पासूनचे व्याज.
पूरण पालमलेक मण्यतीत उपारिट दे ३०००, 'ऽ था पालता, टाकट, ', की कर्ल विटि करों के 1, (//(12), t//(2)), (//(2))	१ ला मजला, रिद्धी सिद्धी सीएचएस जी गिलातार, राहणार : गोकुळ वनराई गर, थॉमस स्कूलसमोर, कल्याण पूर्व, तकवाड मिल कॉलनी, छोटा बिलीमोरा तसेच : कॉसमॉस प्लास्टिक्स ऑण्ड उजला, केनेडी ब्रिज जवळ, नाना चौक, ळ, विजय नगर, विशाल नगराउवळ, तसेच : अझिम अन्वर जिवानी, चार्टर्ड र रोड, भायखळा, मुंबई-४००००८. मागणी नोटीस : २७/०५/ बेस, फ्लॅट नं. ७०४, ७ वा मजला, ए १९१९. चटर्ड क्षेत्रफळ ३३.८३ चौ.मी गार : फ्लॅट नं. ४०८, आंगन अपार्टमेंट, गे-४०१२०९. तसेच : फ्लॅट नं. ४०२, छ, नालासोपारा पूर्व, ठाणे-४०१२०६, ८, आगान अपार्टमेंट, प्रगती नगर, ९० मागणी नोटीस : २७/०५/ ३ रा मजला, बिल्डोंग नं. ३, विंग ६, टई क्षेत्रफळ ४२५ चौ.फू. याझ सिहीकी, तसेच : मोहम्मद आर्थव ८, लेन नं. ०३, शिवाजी नगर, गोवंडी,	., प्लॉट नं. १ ते ६, गट नं. ६, उसर्ली, रायगड- ., प्लॉट नं. १ ते ६, गट नं. ६, उसर्ली, रायगड- ., प्लॉर गं, १ ते ६, गट नं. ६, उसर्ली, रायगड- ., प्लॉग एकोणचाळीस फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्षम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पासूनचे व्याज. २०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ विंग, सुंदरम कॉम्प्लेक्स, सव्हें नं. २३, शेळू, गांव . आणि बाल्कनीचे क्षेत्रफळ ७.७८ ची.मी. . कि. १५,७६,७२६/- (रू. पंधरा लाख शहातर हजार सातशे सच्वीस फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्षम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पासूनचे व्याज. २०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४
 १) आली गौबल अल्प सब्बर, २) वृत्यती अस्तियेकत सब्बर, सहणार: आई के अ०,०३,६६०/- (८. प्राणीस लाख मैत हुता सवल) मा स्वर्ग (२. २८२) (२. २८) (2. २८) (2. 22) (2. 22	गर, थॉमस स्कूलसमोर, नल्याण पूर्व, तकवाड मिल कॉलनी, छोटा बिलीमोरा तसेच : कॉसमॉस प्लास्टिक्स ॲण्ड उजला, केनेडी ब्रिज जवळ, नाना चौक, ळ, विजय नगर, विशाल नगरजवळ, तसेच : अझिम अन्वर जिवानी, चार्टर्ड र रोड, भायखळा, मुंबई-४००००८. मागणी नोटीस : २७/०५/ बेस, फ्लॅट नं. ७०४, ७ वा मजला, ए ०१०१. चटई क्षेत्रफळ ३३.८३ चौ.मी गार : फ्लॅट नं. ४०८, आंगन अपार्टमेंट, गे-४०१२०९. तसेच : फलॅट नं. ४०२, ठ, जालासोपारा पूर्व, ठाणे-४०१२०९. ८, आगान अपार्टमेंट, प्रगती नगर, ९० मागणी नोटीस : २७/०५/ ३ रा मजला, बिल्डॉंग नं. ३, विंग ६, टई क्षेत्रफळ ४२५ चौ.फू. याझ सिहीकी, तसेच : मोहम्मद अर्शव ८, लेन नं. ०३, शिवाजी नगर, गोवंडी,	सातशे एकोणचाळीस फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रकम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पासूनचे व्याज. २०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ विंग, सुंदरम कॉम्प्लेक्स, सव्हें नं. २३, शेळू, गांव . आणि बाल्कनीचे क्षेत्रफळ ७.७८ ची.मी. रू. १५,७६,७२६/- (रू. पंधरा लाख शहात्तर हजार सातशे सव्वीस फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्षम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पासूनचे व्याज. २०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४
ातां प्राण्य सालमभंचा तपरिल : फरंट नं. २०३, ४वा म उता, सिंहण में दे, मरंड के स्वार्थिक या, पुरावर्छ-२९२०३२, सर्वे ने. २१७, १८८, २१२, २२२, २२२, २२२, २२२, २२२, २२२	ळ, बिजय नगर, विशाल नगरजवळ, तसेच : अझिम अन्यर जिवानी, चार्टर्ड र रोड, भायखळा, मुंबई-४००००८. मागणी नोटीस : २७/०५/ नेस, फ्लॅट नं. ७०४, ७ वा मजला, ए ०१०१. चटई क्षेत्रफळ ३३.८३ चौ.मी गर : फ्लॅट नं. ४०८, आंगन अपार्टमेंट, गे-४०१२०९. तसेच : फ्लॅट नं. ४०२, ळ, नालासोपारा पूर्व, ठाणे-४०१२०९. ८, आगान अपार्टमेंट, प्रगती नगर, ९० मागणी नोटीस : २७/०५/ ३ रा मजला, बिल्र्डोंग नं. ३, विंग ६, टई क्षेत्रफळ ४२५ चौ.फू. याझ सिद्दीकी, तसेच : मोहम्मद अर्शद ८, लेन नं. ०३, शिवाजी नगर, गोवंडी,	 २०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ विंग, सुंदरम कॉम्प्लेक्स, सर्व्हें नं. २३, शेळू, गांव आणि बाल्कनीचे क्षेत्रफळ ७.७८ ची.मी. रू. १५,७६,७२६/– (रू. पंधरा लाख शहात्तर हजार सातशे सळीस फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पासूनचेव्याज. २०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४
 (१) एमाज अहमद, १) असमा परवान, महलान, भारति क. ८८,८५,१६७/– (६. उवंद्रे अपएमी लगति हो. (१) एमाज अहमद, १) असमा परवान, महलान, भारति क. उत्तर २, माम तर्प करणे अपल व्यावाति आर्यात प्रकर्ण आप करण एक अर्थ, मरदर करण (१) (१) प्रति करण, जार्भान परवान, महलान, महल पर्व करण, वार्ण करण, वारण करण, वारण करण, वारण, वारण करण, वारण, वारण, वारण करण, वारण, व	सेस, फ्लॅंट नं. ७०४, ७ वा मजला, ए १९०१. चटई क्षेत्रफळ ३३.८३ चौ.मी गार :फ्लॅट नं. ४०८, आंगन अपार्टमेंट, गै-४०१२०९. तसेच : फ्लॅट नं. ४०२, ळ, नालासोपारा पूर्व, ठाणे-४०१२०६. ८, आगान अपार्टमेंट, प्रगती नगर, ९० मागणी नोटीस : २७/०५/ ३ रा मजला, बिल्डोंग नं. ३, विंग ६, टई क्षेत्रफळ ४२५ चौ.फू. याझ सिदीकी, तसेच : मोहम्मद अर्शव ८, लेन नं. ०३, शिवाजी नगर, गोवंडी,	विंग, सुंदरम कॉम्प्लेक्स, सर्व्हे नं. २३, शेळू, गांव . आणि बाल्कनीचे क्षेत्रफळ ७.७८ चौ.मी. रू. १५,७६,७२६/- (रू. पंधरा लाख शहातर हजार सातगे सव्वीस फक्त) (दि. १७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पासूनचे व्याज. २०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२० २४
१७/०/,२०२४ पास्तुचे व्यात्र. होग लोन – PHR086104523807 मागणी तोटीस : १७/०/,२०२४ एनपीयी तारीख : १०/०/,२०२४ प्राण मालमनेवा तपशील : रो हाऊस नं. आरएव१/के-३, प्लॉट तं. १६ व १७, लेकरद नं. ७, जाशी नवी मुंबई, ति. ठाणे- १९/०४,२०२४ पास्तुचे वार्ग्रे होत्रक थ.८,२० जी. गी. आग नग आरॉटेंट प्राती नगर, ७७ पुट रोड, नालासीपारा पूर्व, ठा भरेवरे प्राती नगर, ७० हुए रोड, नालासीपारा पूर्व, ठा भरेवरे प्राती नगर, ७० हुए रोड, नालासीपारा पूर्व, ठा भरेवरे प्राती नगर, ७० हुए रोड, नालासीपारा पूर्व, ठा भरेवरे प्राती नगर, ७२ प्राती नगर, गी, नर्वर : ५७, ७२,४२२ प्राती नवी मुंबई, ति. ठाणे- १३ रहे राज, नालासीपारा पूर्व, ठा ने०/२०२४, तक्वेव : सक्वमीवंत सी फूडस, फ्लॉट : २०७, ६ नेवरे प्रातीमाठ फरफ, दि. २०७/०/,२०२४ पास्तुच भरा चाळ तं, २०, जा मुंबई पुणे रोड, सारीस : २७/०८,४२०२४ ११ महोल मालसेवा तपशील: राज, अंदरी ना सार्ग्रे अंदता- भरा चाळ तं, २०, हम नं , २९, जु मं दं, २०, एव रेवरे प्रातीम गाव, कळवा, पश्चिम -२००६०५, सरेट हेवरक ३२.९९ वी. ती. ११ महोल मालसेवा तपशील: राज, अंदरी तिल रोड, सरे प्राती नगत, अंदरी तिल रोड, हाम लोन – PHR032076876688 माणणी तोटीस : २७/०८/२०२४ एनपीप्यी तारीख : १८/०८/२०२४ एनपीय तारीख : १८/०८/२०२४ प्रातीय नगत, क्वर्य ते १७, २९ सा मजला, जिंग ति विल्ड रोड, २४/०/४/२०२४ परेवरे प्राती नं ता, जु मंत्री लिंक रोड, संच : उज्जत ट्रेइर्व प्रा. ति. ८८८, गुर्डवित इन्कितिटी सेक्टर-१२, खाराय पारतो गाद मुंबई-४०००४, सार्य : १४, राते हा २७/०/४/२०२४ परियोग तारीख : १८/०८/२०२४ ११ मोति मार्ग, प्राती मांग, को से सिल्क रोड, संच लोन – PHR032008328308 माणणी तोटीस : २७/०८/२०२४ परियोग तारीख : १८/०८/२०२४ परेत्या पारता काल, ठ्राठ, हा राज, ति वी बिल्डीं, र.९, बाता सी बिल्डीं, र.९, साने हो हे हे हे रहा मजला, कि सी बिल्डीं, र.९, २४/२ रे प्रातीम वार्य सर्य करते रायता कार रायता - २००१, रव वा मजला, ही सो बिल्डीं, राज, प्राती मांग, का स्राती से सार स्रात स्राता, स्राती संच क मतला वारा	गे-४०१२०९. तसेचं : फ्लॅट नं. ४०२, ळ, नालासोपारा पूर्व, ठाणे-४०१२०९. ८, आगान अपार्टमेंट, प्रगती नगर, ९० <u>मागणी नोटीस : २७/०५/</u> ३ रा मजला, बिल्डींग नं. ३, बिंग ६, टई क्षेत्रफळ ४२५ ची.फू. याझ सिद्दीकी, तसेच : मोहम्मद अर्शद ८, लेन नं. ०३, शिवाजी नगर, गोवंडी,	सातरो सव्वीस फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पासूनचे व्याज. २०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४
१) महेय रामा डोल्किंस, २) उम्र महेय डोल्किंस राहणा: फ्लॅंट नं. २०७ ९, क. ५९,६३,२५९/– (इ. एकोणसाट लाख वेसर हजग, रोतदीरा हिल्स, जुना मुंबई पुणे रोड, रातसिक नगर, वेमरो एकोणसाठ फका (दि. २७/०५/२०४ पर्यापणा रोतदीरा हिल्स, जुना मुंबई पुणे रोड, रातसिक नगर, वेसरे हिलस नगर, वेमरो एकोणसाठ फका (दि. २७/०५/२०४ पर्यापणा रोतदीरा हिल्स, जुना मुंबई पुणे रोड, पातसिक नगर, वेसरे हिलस, संस्थ : १६४/९, साई ज्वावित्र रायछा महाने केर्यातवे करातमुली अधिरु व्यावत्र. राठवा राज , २२, अन नं. ०९, जुना मुंबई पुणे रोड, खारीगांव, अंजठा रहो त्र लोन – PHR032706876688 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ एमपीएची तारिख : १०/०५/२०२४ रहा तान – PHR032706876688 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ एमपीएची तारिख : १०/०५/२०२४ रहे ते ता , परिय , प्रति , के ६०,२, ६ दा मा जला, आशार अरिया, सीटीएस नं. २९५,२,२९५२, ३२०५, ३२०६, ३२८, छरे०, ३२८, छरे०, ७२२४ हे ते के ७०/५/२०२४ राठका से प्रत प्रत , प्रत के ते कर हे ५ रेचा . २४/००/२०२४ प्रवीतचा व्याजाकींते अधिर व्यवति प्रात से प्रत प्र वे के २०, १८ ६ वी . मा अला ने किर हो कर २४/०,४२ रेचा व्याजाकी त्रा अधिर व्यवति २४/००/२०२४ प्रवीतचा व्याजाकींते अधिर व्यवति राठका से प्रत , रहे हे २००००४, तसे च: दोणपुरा झुनझू तत्त राहका ते कर २/०,४२ रेचा व्या कर राय कर रेठ०,४२,४२ २४/०२/२०२४ रात आ प्रत प्रत प्रत कर ते ते २३, १९ ता ने ता के डो किर ते कर २/०,४२/२०२४ २४/०२/२०२४ प्रता आ प्रत प्रत , प्रत ते ते २३, १९ ता वा तो कर वा कर कर ते कर कर ते रेचा कर ते रेठ०,४२ रेचा वा कर रेर०२०२४ रात के ते राड र रेठ० २२, वि ते	३ रा मजला, बिल्डींग नं. ३, विंग ६, टई क्षेत्रफळ ४२५ चौ.फू. याझ सिद्दीकी, तसेच : मोहम्मद अर्शद ८, लेन नं. ०३, शिवाजी नगर, गोवंडी,	
 गोवहीपा हिल्स, जुना मुंबई पुणे रोड, तालबल मार्केटउबळ, पारसिक नगर, जेक्ये राष्ठ्रीक नगर, केल्या ठाणे-४००६०५, सरेच : सक्षमीवंत सी फूडस, पर्लट तं. २०७, ९ रोक्ये केन्द्रात्र होगा से हागा से होगा होगा से होगा होगा से होगा होगा होगा से होगा होगा होगा होगा से होगा से हो	टई क्षेत्रफळ ४२५ चौ.फू. याझ सिदीकी, तसेच : मोहम्मद अर्शद ८, लेन नं. ०३, शिवाजी नगर, गोवंडी,	श्री टाऊनशीप, गट नं. ५८+१०/१, कांबळगांव,
 मगरे चाळ नं. ०२, कम नं. ०९, जुना मुंबई पुणे रोड, खारीगांव, अंजठा- ४०००६०५ होम लोन - PHR032706876688 मागणी नोटीस : १७/०५/२०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ होम लोन - PHR032706876688 मागणी नोटीस : २५/०५ था. सीटीएस नं. २९५१, ३२०५, ३२०६, ३२४६, ४९४२, तरिव : दीपपुरा युन्दुवृत राजस्थान-३३०५३, इतार सराये तेन आणि रिसे तेन फक) (दि. १) महेम्प्रवृत्र प्रेव्यई २४०००७५ तरेष : दीपपुरा युन्दुवृत राजस्थान-३३०५३, इतार सराये तेन आणि रिसे तेन फक) (दि. १) महेम्प्रवृत्र प्रेव्यई विकळ २९.५९ थी. मागणी नोटीस : १७/०५/२०२४ प्रत्नेच व्याज. १४ १) महोम्प्रवृत्र २२०२०२ होम लोन - PHR032809328308 माणणी नोटीस : १७/०५/२०२४ एपपीएची तारीख : १०/०५/२०२४ प्रत्नेच करायुत्यत होगा ते. ३, व्रिडींग, ८१, भरीत इर्द्रिक नेक २५, २२६२६, नेदर, वर्ड, १४, १४, १४, १४, १४, १४, १४, १४, १४, १४	८, लेन नं. ०३, शिवाजी नगर, गोवंडी,	
पहाण मालमसेचा तपशील : फ्लॅट नं. ३६०२, ३६ वा मजला, आश आरंथा, सीटीपर्य नं. २९५१, २९५२, ३२०५, ३२०६, ३२१८. खारेगाव गाव, कळवा, पश्चिम-४०००६०५, चर्टई क्षेत्रफळ ३९.५९ चो. मी. १९ महेशकुमार कुमावत, राष्टणा : ७७६, लक्ष्मी नगर, अंधेरी लिंक रोड, घाटकोगर पूर्व मुंबई-४०००७५ तसेच : दीपपुरा झुनझुन राजस्थान-३३३०५३, तसेच : अत्र देर्डर प्रा. लिंक. ८०८, गुडविल इन्फिनिटी सेस्टर-१२, खारस फायर स्टेशन, खारघर-४१०२१० होम लोन – PHR032809328308 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ परित्योब्याजा. होम लोन – PHR032809328308 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ परित्योब्याजा. होम लोन – PHR032809328308 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ प्रस्तेयोब करागतुसार होणारे दि. २७/०५/२०२४ प्रस्तेयोब करागतुसार होणारे दि. २७/०५/२०२४ प्रस्तेयोब करागतुसार होणारे दि. २७/०५/२०२४ प्रस्तेयोब करागतुसार होणारे दि. २७/०५/२०२४ प्रस्तेयों क्या तराह : १०/०५/२०२४ महाण मालमसेचा तपशील : फ्लॅट नं.१०३, १ला मजला, विंग बी बिल्डींग, टाईप नं १, १ दर्भांगि गाव, सल्हे नं. १२७/३, धामें? कर्जत रायगड - ४१०१०९, चर्टई केष्ठफळ ४०.६९५ चो. मी. २१) आ धनंत्रय तिव्हा लातूर, एस टी स्टेजकबळ, आस्पान्स, रेड्र, भाम, पी. योद, ता. अस्तरपुर, बिल्हा लातूर, एस टी स्टेजकबळ, अस्पानुस्ट,-४३४५९१, कळवा राश्चिम-४००६०५ होम लोन – PHR032807874005 गहाण मालमसेचा तपशील : फ्लॅट नं.३०३, ६ वा मजला, श्री स्वामा स्यां यों बारा फक्त) (दि. २७/०५/२०२४ परित्या व्याज. होम लोन – PHR032807874005 गहाण मालमसेचा तपशील : ५२, नाये वेटेगां त. १२, नावे वेटेगां नं. १२, नवीन १७ कळवा राश्चिम-४००६०५ होम लोन - १४ १४,०३, ६ वा मजला, श्री स्वामी सार्थ सीए एक्सप्रिल ल्यावरी तरीख : १०/०५/२०२४ परित्या व्याज. होम लोन - १२०६०५६, तसेच : स्टेक् वेत्रफळ ४५४ ची. फू. १९ १) सोहम्प्य विप्यान जोनेफ इतियल, राइएम स्टेल मे. प्रदे हो व्राक प्रथान ने. २४, नवीन १७ ४०००२३, तसेच : एस.इ. ११८, गांव वेटेगां त. २२, नवीन १० ४०००२७, तसेच : एस.इ. रहर, तचे वेत्र सं त. वर्ट क्षेत्रफळ ४५४ ची. फू. भाराण मलमसेचा तपशील : एल.इ. नं. ३. स. साल ला क्या के क्या सत्ते के रारानुसार होणाते ति. २७/०५/२०२४ पर्या अत्रर पाडा, श्री जात्र शिक्वा नटल चाळ, सासायटी रोड इंत्यन, ज्ये सीराय मार्य प्रया होत न्रवर परिव चाळ, सासायटी रोड इंत्यन, ज्ये सिर्य क्यो स्वे के सारानुसार होणाते ति. २७/०५/२०२४ पर्य याहाण मालमसेचा तपशी		रू. १५,७४,८०७/- (रू. पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार आठरो सात फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्याबरील सदर संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि.
१) मंद्रेगकुमार कुमावत, राहणार : ७०६, लक्ष्मी नगर, अंधेरी लिंक रोड, याटकोपर पूर्व मुंबई-४०००७५ तसेच : दीपपुरा झुनझुन राजस्थान-३३३०५३, तसेच : अत्रस ट्रेडर्स प्रा. लि. ८०८, गुडविल इन्फिनिटी संकटर-१२, खारघ संकर संहारों दोन आणि पैसे दोन फक्त) (दि. २७/०५/२०१४ पायुनचे करारातुमार होणों देते २७/०५/२०१४ पायुनचे करारातुमार होणों दे २७/०५/२०१४ पायुनचे करारातुमार होणों दे २७/०५/२०१४ पायुनचे करारातुमार होणों दे २७/०५/२०१४ पायुनचे करारातुमार होणों दे १९ भी सारीक मुनिल संबूला १९ भी सारीक मुनिल संबूला १९ भी सारीक मुनिल मंडूलार १९ भी सारीक मुनिल संबुला १९ भी सारीक मुनिल संबुला २०१०/२०१४ पायुनचे करारातुमार होणों दे २०१०/२०१४ पायुनचे भाग वा, सब्हें नं. १२७/३, धामोटे कर्जत रायगड-४१०१०, चटई क्षेत्रफळ ४०.६९५ ची. मी.१९ भारीक मुनिल संबुला १९ भारीक मुनिल संबुला १९ भी सारीक मुनिल संबुला २०/०५/२०१४ पायुनचे भाग रा. होगी भाभा रोड, नेव्ही गर, इ. २९/०५/२०१४ पायुनचे याजासहीत) अधिक त्यावदील सदर संपूर्ण रखम पत कर्जत रायगड-४१०१०, चटई क्षेत्रफळ ४०.६९५ ची. मी.१) उमा धनंजय जियारे, राहणा पल्टे नं. १०३, १९ ला मजला, विंग बी बिल्डींग, टाईप नं. १, द मॉनिंग गाव, सर्वहे नं. १२७/३, धामोटे कर्जत रायगड-४१०१०, चर्ट रं उ०२, दिल्डींग नं. ०३, ओडोन खॅली पारिक नगर, कळवा, पश्चिम ठाणे-४००६५५, तसेच : मुंग राख्य प्रता कर्यात्री करारातुमार होणा दि. २७/०५/२०१४ पर्वतच्या याजासहीत) अधिक त्यावदील सदर संपूर्ण रखम पत कर्यवां करारातुमार होणा दि. २७/०५/२०१४ पर्वतच्या याजासहीत) अधिक त्यावदील सर संपूर्ण रखम पत कर्यवां करारातुमार होणा दि. २७/०५/२०१४ पर्वतच्या याजा सहीता भार हाजा रे१४ वरी तच्या याजा सीरीता भार प्रत तं. १९ २, भारत नागर करा तालुका रे१९, १९ १, भा वे बेटागं, तालुका रे१९, १९ १, १९, १२, भा वे बेटागं, २७, २४ ६ भा वताजी भा तरे राज प्रत्ते करारातुमा होणे दि. २७/०५/२०२४ परित्या याजा सहीता भारिक राज परेत हा दुकर पडा, ठाले-२००६१२ भा कळ्या प्रतिल : प्रतं नं. ६०३, ६ वा मजला, श्री स्वाम समर्थ से एवएपर्य रे४ १, १२, १४ २, ११ वे बरा स्वात प्रत तं. २७, २, १२, २, वी त २० २०/०५		२७/०५/२०२४ पासूनचे व्याज.
तसेच : अज़स ट्रेडर्स प्रा. लि. ८०८, गुडबिल इन्फ्रिनिटी सेक्टर-१२, खारघर फायर स्टेशन, खारघर–४१०२१० होम लोन – PHR032809328308 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं.४०३, १ला मजला, विंग बी बिल्डींग, टाईंप नं. १, द मॉर्निंग गाव, सर्व्हे नं. १२७/३, ६ वा मजला, विंग बी बिल्डींग, टाईंप नं. १, द मॉर्निंग गाव, सर्व्हे नं. १२७/३, ६ वा मजला, विंग बी बिल्डींग, टाईंप नं. १, द मॉर्निंग गाव, सर्व्हे नं. १२७/३, ६ वा मजला, विंग बी बिल्डींग होंप रे. १९ 3मा धनंजय जिवारे, राहणार फ्लॅट नं.३०२, बिल्डींग नं. ०३, ओझोन बहॅली पारसिक नगर, कळवा, पश्चिम ठाणे-४००६०५, तसेच : मु. पो. सावरगांव, योट, ता. अहमदपूर, जिल्हा लातूर, एस टी स्टॅण्डजबळ, अहमदपूर-४१३५१५, तत्तेच : रेऊ पंटरप्रायजेस, तळ मजला, ए/२, माधुरी सीएचएस लि., गुंसास मार्ग, कळवा पश्चिम–४००६०५ होम लोन – PHR064706120072 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ पासूनवे याज. होम लोन – PHR064706120072 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ पहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं.६०३, ६ वा मजला, श्री सवामी समर्थ सीएचएसएल सर्व्हे नं. ४८, हिस्सा नं. १२७/३, २४६, १४८, गांव बेटेगांव, तात्लुका १९ भो संटर्मन पटल चळ, शांसवटी रो इसल, अरफ परे, पश्च, प्रे प्रे तच्या, खारोगांव, कळवा, ठाणे–४००६०५ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ५४५ ची. फू. ४०१९७९, तसेच : १४ परेट न . ४०२, शतिल नगर सिरा रो, पूर्च ठाणे–४००६१२ प्राइर्ज्व बिल्डींग नं. १३ फ्लॅट नं. ६०३, ६ वा मजला, श्री सवामी समर्थ सीएचएसएल सर्व्हे नं. ४८, हिस्सा नं. १२बी, दत्तवाडी, खारेगांव, कळवा, ठाणे–४००६५ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ५४५ ची. फू. ४०१०७९, तसेच : क्षेत्रन पटेल चळ, शांतवरो रा इराल, अल्ट रेजाय गा, मंडर्क, का पटेल चळ, शांतवरो रा इराल, अल्ट कर्व, पीसाण, अल्फ रटेग फफ्त) (दि. २७/०५/२०२४ पासूनवे चयाज. अध्यतांचे करापरेवर, शिक्य पटेल चळ, शांतवरा रा एएरर याच, आण्म नंय मंगज, वोपस्ट श्र २४९४, २, चटई क्षेत्रफळ २८९ च ४००००, तसेच : स्री न परेल चळ, पीसीएफ ऑफिर, २रा मुंबई विलेपाले पश्चिम–४०००५६, तसेच : सेंट्रल रेल्वे, पीसीएफ ऑफिस, २रा मुंबई बिलेपाले पश्चिम–४०००५६, तसेच : सेंट्रल रेल्वे, पीसीएफ ऑफिस, २रा मंगल साच कर्वा, सीएवर मुंबई स्टेशन, प्लटे र्वे, भूमिय स्वेत्र कराएएम सिर्य याज		ोटीएस नं. १७१/५, गांव ममदापूर, कर्जत, जि.
होम लोन – PHR032809328308 मागणी नोटीस : १७/०५/२०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ सलून, २ स्वॅशडे, बिल्डींग, ८१, मरीन ड्राईक्ट मंडाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. १०३, १ला मजला, विंग बी बिल्डींग, टाईप नं. १, द मॉनिंग गाव, सल्हें नं. १२७/३, धामोटे कर्जत रायगड–४१०१०१, चटई क्षेत्रफळ ४०.६९५ चौ. मी. स्त ३६,६५,५१२/– (ठ. छन्तीस लाख पासष्ट इजार पारसिक नगर, कळवा, पश्चिम ठाणे–४००६०५, तसेच : मु. पो. सावरगांव, थोट, ता. अहमदयूर, जिल्ही लातूर, एस टी स्टॅण्डजबळ, अहमदयूर–४१३५१५, तसेच : रेफ एंटरप्रायजेस, तळ मजला, ए/२, माधुरी सीएचएस लि., गुंसासर मारं, कळवा पश्चिम–४००६०५ स्र. ३६,६५,५१२/– (ठ. छन्तीस लाख पासष्ट इजार पारसिक नगर, कळवा, पश्चिम ठाणे–४००६०५, तसेच : मु. पो. सावरगांव, थारा, तर्के प्रथंती चेक करात्मति सदर संपूर्ण रिक्रम परत करेपरीयतेच्या करात्म, तळ मजला, ए/२, माधुरी सीएचएस लि., गुंसासर मारं, कळ्या पश्चिम–४००६०५ आशा – PHR032807874005 ग्राण मालमत्तेचा तपशील : फ्लॉट नं.६०३, ६ वा मजला, श्री स्वामी समर्थ सीएचएसएल सल्हें नं. ४८, हिस्सा नं. १२७/०५/२०२४ पहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॉट नं.६०३, ६ वा मजला, श्री स्वामी समर्थ सीएचएपएएस सल्हें नं. ४८, हिस्सा नं. १२७/०५/२०२४ प्रताडाईज बिल्डींग नं. १३ फ्लॅट न. ४०२, शातल नगर मिरा रो, पूर्व ठाणे– ४०१,४०७, तसेच : १२, शर्तट न. ४०२, शातल नगर मिरा रो, पूर्व ठाणे– ४०९१,०७, तसेच : एस.वे. रा. ४०२, शातल नगर मिरा रो, पूर्व ठाण– पराडाईज बिल्डींग नं. १३ फ्लॅट न. ४०२, शातल नगर मिरा रो, पूर्व ठाण– पराडाईज बिल्डींग नं. १३ फ्लॅट न. ४०२, शातल नगर मिरा रो, पूर्व ठाण– प्रवाडाईज बिल्डींग नं. १३ फ्लॅट न. ४०२, शातल नगर मिरा रो, पूर्व ठाण– भरर्थ रे७, तसेच : एस.वे. रा. ४०२, शातल नगर मिरा रो, पूर्व ठाण– पराइंड बिल्टींग नं. १३ फ्लॅट नं. ३०२, शातल नगर मिरा रो, पूर्व ठाण- याजाजाहीती अधिक त्यावरील सदर संपूर्ण रेक्यम परत करोपयैतचे करागनुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पर्वतच्या आशा – PHR032707362328 १ मा बिल्डींग, तीएसटी मुंबई स्टेगन, प्लेट फॉर्म नं. ०३, सीएसटी ४००००, तसेच : स्री. चामुंड एट्टायजेस, एप्टाएम्एल मीरा मायंदरवणे-४०९१४७७	चौहान, राहणार: २४५ ई, तळमजला	रू. १४,७९,३७३/– (रू. चौदा लाख एकोणऐंशी
पारसिक नगर, कळवा, पश्चिम टाणे–४००६०५, तसेच : मु. पो. साबरगांव, थोट, ता. अहमदपूर, जिल्हा लातूर, एस टी स्टॅण्डजवळ, अहमदपूर–४१३५१५, तसेच : रेऊ एंटरप्रायजेस, तळ मजला, ए/२, माधुरी सीएचएस लि., गुंसासर मार्ग, कळवा पश्चिम–४००६०५ होम लोन – PHR064706120072 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ पासूनचे याज. होम लोन – PHR064706120072 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ गहाण मालमत्तेचा तपशील : ५लॅट नं.६०३, ६ वा मजला, श्री स्वामी समर्थ सीएचएसएल सल्हें नं. ४८, हिस्सा नं. १२बी, दत्तवाडी, खारेगांव, कळवा, ठाणे–४००६०५ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ५४५ ची. फू. १ होम लोन – PHR064706120072 मागणी नोटीस : २७/०५/२०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ गहाण मालमत्तेचा तपशील : ५लॅट नं.६०३, ६ वा मजला, श्री स्वामी समर्थ सीएचएसएल सल्हें नं. ४८, हिस्सा नं. १२बी, दत्तवाडी, खारेगांव, कळवा, ठाणे–४००६०५ येथे स्थित, चटई क्षेत्रफळ ५४५ ची. फू. १ होम लेटेनरी टिमोथी कलप्पा, २) विजयराज जोसेफ डॅनियल, राहणार नर्मदा ४०११०७, तसेच : किशन पटेल चाळ, सोसायटी रोड इरला, अल्फा स्टोअर मागे, मुंबई विलेपाल पश्चिम–४०००५६, तसेच : सॅट्रल रेल्वे, पीसीएफ ऑफिस, २रा मजला, जी एम बिल्डींग, सीएसटी मुंबई स्टेशन, प्लंट फॉर्म नं. ०३, सीएसटी ४००००१, तसेच :श्री. चामुंडा एंट्रप्रायजेजे, एमटीएनएल मीरा भावंर ठाणे–४०११००	ई-२ रोड, गेट नं. ४ जवळ, वानखेडे, गीता नगर, होमी भाभा रोड, नेव्ही नगर,	पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्षम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि.
 श्वर राग व नागाराठ गराठ गराठ गराठ गराठ गराठ गराठ गरा		बेटेगांव, टाटा हौसिंग रोड, बोईसर पूर्व, गट नं.
पॅराडाईज बिल्डींग नं. १३ फ्लॅट न. ४०२, शतिल नगर मिरा रो, पूर्व ठाणे– ४०११०७, तसेच: किशन पटेल चाळ, सोसायटी रोड इरला, अल्फा स्टोअर मागे, मुंबई विलेपाले पश्चिम-४०००५६, तसेच: सेंट्रल रेल्वे, पीसीएफ ऑफिस, २रा मजला, जी एम बिर्ल्डींग, सीएसटी मुंबई स्टेशन, प्लॅट फॉर्म नं. ०३, सीएसटी ४००००१, तसेच:श्री. चामुंडा एंट्रप्रायअस, एमटीएनएल मीरा भावंर ठाणे-४०११०७	तसेच : रूम नं. ०७, तळमजला, म्हाडा 2 रस्ता, कोकरी आगर, वडाळा, मुंबई-	
४००००१, तसेच : श्री. चामुंडा एंट्रप्रायजेस्, एमटीएनएल मीरा भावंदर ठाणे-४०११०७ १७ २७ चाफीकुल इस्लाम २) उज्ज्वला मुकेश घ		6,
गहाण मालमत्त्रेचा तपशील : फ्लॅट नं. ४०४, ४ था मजला, नर्मदा पॅराडाईज बिल्डींग नं. १३ व १४ सीएचएसएल, सब्हें नं. ८८/३, 🛛 ४०११०१. तसेच : ए-१, क्लिनिंग सब्हिंसे	लप, राहणार : धन्वंतरी हॉस्पिटल, सी , उत्तान रोड, भावंदर पश्चिम, ठाणे– बी/१२, मोती नगर चाळ, जय अंबर	
एव्हरशाईन एन्क्लेक्डजवळ, थुंगा हॉस्पिटलमागे, गाव भायंदर, मीरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे–४०११०७, चटई क्षेत्रफळ ३१.५२ चौ. मी. ८ १) त्रिजुंगीनारायण अंबरनाथ तिवारी, २) संगिता त्रिजुंगीनारायण तिवारी, राहणार रू.२१,६४,८०४/– (रु. एकवीस लाख चौसष्ट हजार ठम नं. २१०, वागेश्वरी अपार्टमेंट, ९० फूट रस्ता, ओस्टवाल नगरी, बसई, आठशे चार फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या नालासोपारा पूर्व–४०९२०९, आणि तसेच : साई शक्ती वॉच ॲण्ड मोबाईल, शॉप व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्कम परत		पासूनचे व्याज.
नं. १०, रेणुको अपार्टमेंट, १० फीट रस्ता, ओस्टवाल नगरी नालासोपारा पूर्व- ४०१२०९ यरे०९ वयाज. यहांज सालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ४०२	ालघर-४०१५०१. चटई क्षेत्रफळ २५	बर्ल्डींग नं. ७, श्री बालाजी ॲव्हेन्यू, सेक्टर नं. १, .२२ चौ.मी. (रू. ८,९४,७४९/– (रू. आठ लाख चौऱ्याण्णव
गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. १०२, १ ला मजला, श्री टाऊनशिप बिल्डींग नं. ३, टाईप ए, विंग ६, सव्हें नं. १०+५८/१, अंबळगांव बोईसर, पूर्व पालघर-४०१५०१, चटई क्षेत्रफळ ६०५ चौ. फू.	३. तसेच : हिमालया एंटरप्रायजेस्, ठाणे २२. तसेच : रूम नं. १०, एफ विंग, शिव . तसेच : रूम नं. बी–४०१, किर्ती उदय	हजार सातशे एकोणपन्नास फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक त्यावरील सदर संपूर्ण रक्षम परत करेपर्यंतचे करारानुसार
अपार्टमेंट, बिंदू माधवनगर, दिघा एरोली नबी मुंबई-४०००७०८ आणि तसेच : फक्त) (दि. २७/०५/२०२४ पर्यंतच्या व्याजासहीत) अधिक रुम नं. ४०३, भावना अपार्टमेंट, दिघा आळंदी बिंदू माधवनगर, नवीं मुंबई- ४००७०८ हे. २७/०५/२०२४ पासूत्तचेव्याज. १८. २७/०५/२०२४ पासूत्तचेव्याज. १८. २७/०५/२०२४ पासूत्तचेव्याज. १८. २७/०५/२०२४ पास्तत्तचे करारानुसार होणोरे हे. २७/०५/२०२४ पासूत्तचेव्याज.	मागणी नोटीस : २७/०५/ , एकदंत स्मरण बिल्डींग, सर्व्हे नं. ४	होणोरे दि. २७/०५/२०२४ पासूनचे व्याज. २०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ १, हिस्सा नं. १ भाग, १/१, प्लॉट नं. १, कात्रप
आशा –PHR086103850559 मागणी नोटीस : १७/०५/२०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ३, ए विंग, तळ मजला, मारुती प्रकृती धाम, गट नं. १३, हिस्सा नं. १, मांजलीं, बदलापूर अंबरनाथ-४२१५०३, चटई क्षेत्रफळ २३.८८० चौ. मी खंडाळा चाळ चनाभवी, मंबई-४०००२२	०४ चौ.मी. नं. २२, रूम नं. १६, स्वदेशी मिल्स्,	रू. २०,६०,०७२/- (रू. वीस लाख साठ हजार
Pool ?) गुलाबवेन दगडूबाई सकपाळ, २) दगडू केशव सकपाळ, राहणार : रुम नं. ३०३, भारती अपार्टमेंट, मनवेलपाडा गाव, मनवेलपाडा विगर पूर्व ठाणे- ४०१३०५, आणि तसेच : टेलरींग रुम नं.३०३, भारती अपार्टमेंट, मनवेल पाडा गाव, विरार, पूर्व ठाणे-४०१३०५ आणि तसेच : कामधेनू बंगला, विजय नगरजवळ, नारंगी बायपास रोड, विरार पूर्व-४०१३०५, तसेच : रुम नं. २०५, श्री सिध्दीविनायक अपार्ट, मानवेलपाडा रोड, नॅशनल स्कूलजवळ कारंगीलनगर, विरार, पूर्व ठाणे-४०१३०५		व्याजासहीत) अधिक त्यावरील संदर संपूर्ण रक्षम परत करेपर्यंतचे करारानुसार होणारे दि. २७/०५/२०२४ पासूनचे व्याज.
आगा –PHR002306884125 मागणी नोटीम : २७/०५/२०२४ एनपीएची तारीख : १०/०५/२०२४ गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. ४०२	लि., शॉप नं. २७, वर्धमान इंडस्ट्रीयल	र्रेटेड िस्पार्था तारखा. ७१७७२२७२ , सीटीएस नं. ९२८०, गट नं. ४६, हिस्सा नं. ३ :२१५०१. चटई क्षेत्रफळ ४९२ चौ.फू. + टेरेसचे



नोंदणीकृत कार्यालयः ११ वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. कॉर्पोरेट आयडेन्टीटी नंबरः यु६५९९०एमएच१९९१पीएलसी०६०६७०

दूर.: ०२२ ६६०६ ९००० फॅक्स: ०२२ ६६५६ २६९९ वेबसाईट: www.tatacapital.com

गद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएम बोलावण्याच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड 'एनएसडीएल'') ने पुरवलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिजयुअल मिन्स (''ओएव्हीएम'') सुविधेमार्फत टाटा कॅपिटल लिमिटेड (''कंपनी'') ची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') शुक्रवार, १९ जुलै, २०२४ रोजी स. ११.०० वा. होईल. कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ०५ मे, २०२० दिनांकित सर्क्युलर क्र. २०/२०२० आणि २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित सर्क्युलर क्र. ०९/२०२३ (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') च्या अनुपालनात एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणार आहे.

एमसीए सर्क्युलर्स नुसार, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०२ ला अनुसरून स्पष्टीकरणात्मक निवेदनासह एजीएममध्ये करावयाचे कामकाज मांडणारी सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस त्यांच्या डिपॉझिटरी गर्टीसिपंटसकडे नोंदवले आहेत त्या सभासदांना २१ जून, २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली आहे. एमसीए सर्क्यलर्सच्या अनुषंगाने, भासदांना एजीएमच्या सूचनेच्या किंवा आ.व. २०२३–२४ साठी वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नाहीत

आ.व. २०२३–२४ साठी वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.tatacapital.com वर उपलब्ध आहे. पुढे, एजीएमची सूचना एनएसडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर आणि अनुक्रमे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या vww.nseindia.com वर आणि बीएसई लिमिटेडच www.bseindia.com ह्या वेबसाईट वर देखील उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २५ च्या अनुपालनात कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा देऊ करताना आनंद होत आहे आणि एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत (''रिपोट ई-व्होटींग'') करता येईल. १२ जुलै, २०२४ ह्या कट–ऑफ डेट ोजीस ज्यांची नावे डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवली असतील ते सभासद खाली वर्णन केल्या प्रमाणे एकतर ई-व्होटींग कालावधीत किंवा एजीएम मधील ई-व्होटींगमध्ये रिमोट ई-व्होटींग सुविधा वापरण्यास हक्कदार असतील. रिमोट ई-व्होटींगची <u> पुरूवात</u> सोमवार, १५ जुलै, २०२४ रोजी स. ९.०० वा. होईल आणि ते गुरुवार, १८ जुलै, २०२४ रोजी सं. ५.०० वा. संपेल. रिमोट ई-व्होटींगची सुविधा एजीएममध्ये सुध्दा उपलब्ध केली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने आधीच त्यांची मते दिली नसतील अशा व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये हजर राहणाऱ्या सभासदाना एजीएममध्ये रिमोट ई–व्होटींग सिस्टीम मार्फत दरस्थपणे मतदानाचा त्यांचा अधिकर बापरणे शक्य होईल. सभासदांना एजीएम संपल्यानंतर १५ मिनिटापर्यंत इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देणे शॅक्य होईल. त्यानंतर एनएसडीएलकडून मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रीय केले जाईल. ज्या सभासदांनी एजीएमआधी रिमोट ई-व्होटींगने आधीच त्यांचे मत दिले असेल ते व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये हजर/सहभागी होऊ शकतात परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील.

रिमोट ई-व्होटींगची तपशिलवार प्रक्रिया आणि व्हीसी/ओएव्हीएमार्फत एजीएमला हजर राहण्याची पध्दत एजीएमच्या सचनेत दिली आहे. एजीएमची सूचना पाठवल्या नंतर आणि १२ जुलै, २०२४ ह्या कट–ऑफ डेट पूर्वी कंपनीचे शेअर्स संपादित करून सभासद बनलेली व्यक्ती

evoting@nsdl.com वर एनएसडीएलला एक ई–मेल पाठवून किंवा एनएसडीएलशी क्रमांक ०२२–४८८६७००० वर संपर्क साधून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवून रिमोट ई–व्होटींग करू शकतात.

ज्या सभासदांनी डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केले असतील आणि अजूनही त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवले नसतील त्यांनी कृपया त्यांचे ई–मेल ॲडे्स आणि मोबाईल क्रमांक त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंदवावेत.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम ला हजर राहण्याच्या किंवा रिमोट ई-व्होटींगच्या संबंधात कोणत्याही चौकशा किंवा समस्यांच्या बाबतीत सभासद कंपनीला investors@tatacapital.com येथे लिह् शकतात. सभासद www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई−व्होटींग युजर मॅन्युअल पाह् शकतात किंवा टोल फ्री क्र.: ०२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकतात किंवा evoting@nsdl.com येथे श्री. सागर एस. गुधाटे, सिनीयर मॅनेजर एनएसडीएल यांना एक विनंती पाठवू शकतात.

ज्या अर्थी .

संचालक मंडळाच्या आदेशावरुन टाटा कॅपिटल लिमिटेड साठी सही/-सरिता कामथ हेड-लिगल अँड कॉम्प्लायन्स अँड कंपनी सेकेटरी

(स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अन्वये प्राधिकत अधिकारी आणि सदर सचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत 16.09.2021 रोजी सुचनेत नमुद केलेली आणि अधिक रक्कम रू. 25.06.054.04 (रूपये पंचवीस लाख सहा हजार चौपन्न आणि चार पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLLOW00155180 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 26.06.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सचना कर्जदार सॅम ईसो वर्गीस आणि स्नेहा रेबेका वर्गीस यांना केलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली.

ताबा सूचना

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स. 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 21.06.2024 रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की. या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी रू. 25,06,054.04 (रूपये पंचवीस लाख सहा हजार चौपन्न आणि चार पैसे फक्त) पुढील व्याज 26.06.2021 पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. कॉसमॉस 3सी-2203 इंडियाबुल्स ग्रीन्स, होंडा गोडाऊन समोर, निटको लॉजिस्टिक्स जवळ, कोन तालुका , जिल्हा रायगड, पनवेल, पनवेल, महाराष्ट्र - 410206.

	460-
तारीख : 21.06.2024 अधिकृत	। अधिकारी
स्थळ ः पनवेल इंडियाबुल्स हाउसिंग फायना	स लिमिटेड

मनी/



(फक्त सभासदांकरीता)

दि अकोला अर्बन को–ऑपरेटिव्ह बँक लि., अकोला या बँकेची सन् २०२३–२०२४ ह्या आर्थिक वर्षाची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दिनांक १२.०७.२०२४ रोजी द्पारी ठीक ३.०० वाजता 'गायवाडा' शेतकरी भवन, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, अकोला या ठिकाणी खालील विषयांवर विचार विनीमय करण्यासाठी आयोजीत केली आहे. सदर सभेस सर्व सभासदांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.

समेपुढील विषय

- दि. १३.०९.२०२३ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे वत्त वाचन कायम करणे.
- २) मा. संचालक मंडळाने तयार केलेला सन् २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाचा वृत्तांत तसेच ३१ मार्च २०२४ अखेर संपलेल्या वर्षाचे नफातोटा पत्रक व ताळेबंद स्विकृत करणे.
- ३) सन् २०२३-२०२४ च्या वैधानिक अंकेक्षण अहवाल व दोष दुरुस्ती अहवालाची नोंट घेणे
- मा. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन् २०२३-२०२४ च्या नफा विनीयोजनास मान्यता देणे.
- अ) सन् २०२४-२०२५ या सहकारी वर्षासाठी ठरविलेल्या खर्च व उत्पन्नाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे व सन् २०२३-२०२४ मध्ये अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे.
- ६) सन् २०२३–२०२४ मध्ये संचालक व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहीती घेणे.
- मा. संचालक व मख्य कार्यकारी अधिकारी यांचे नातेवाईक असलेल्या (0) कर्मचाऱ्यांची माहिती घेणे.
- ८) दि मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी ॲक्ट अन्वये सन २०२४-२५ करिता वैधानिक लेखापरीक्षकाच्या नियुक्तीस रिजर्व बँकेने दिलेल्या मंज़्रीची नोंद घेणे.
- ९) मा. संचालक मंडळाने सूचविलेल्या पोटनियम दरुस्तीस मान्यता देणे.
- १०) बँकेचे सभासद/भागधारक श्री. पुरुषोत्तम त्रिंबक व्यास यांचे सभासदत्व / भाग रद्द करणेबाबत.
- 99) मा. अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयांचा विचार करणे.

	संचालक मंडळाच्या आदेशावरुन,
अकोला	आर. एम. सोनटक्के
दिनांक : १९.०६.२०२४	(मुख्य कार्यकारी अधिकारी)

टीपः गणपुर्ती अभावी सभा स्थगित झाल्यास, स्थगित झालेली सभा त्याच दिवशी, त्याच ठिकाणी दपारी ठीक ३.३० वाजता घेण्यात येईल. ह्या सभेला गणसंख्या पुर्तीची आवश्यकता असणार नाही व सभेत वरीलप्रमाणे कामकाज होईल.



'जनकल्याण' ५८/५९, तोष्णीवाल ले–आऊट, शासकीय दूध डेअरी जवळ, मुर्तिजापूर रोड, अकोला – ४४४ ००१.

सभासदांकरीता सुचना

सर्व सन्माननीय सभासदांना सूचित करण्यात येते कि, मा. केन्द्रीय निबंधक, सहकारी संस्था यांचे पत्र क्र. L-11016/7/2000-L & M दि. १६/१२/२०१४ नुसार दिनांक २७/०८/२०१४ रोजी झालेल्या आमसभेतील ठराव क्र. ८, पोटनियम दुरुस्तीस मान्यता दिलेली आहे. सदर पोटनियम दुरुस्तीनुसार वार्षिक अहवाल बँकेच्या Website - www.akolaurbanbank.com वर प्रसिध्द/उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच वार्षिक अहवाल बँकेच्या सर्व शाखांमधे उपलब्ध आहे. सभासद अर्जासोबत सभासदत्वाच्या पूराव्याची प्रत सादर करून अहवाल प्राप्त करून घेऊ शकतात. ज्या सभासदांना वार्षिक अहवाल e-mail द्वारे किंवा आपल्या पत्त्यावर पाहिजे असल्यास त्यांनी संबंधीत शाखेत किंवा प्रशासकीय कार्यालयाच्या शेअर्स विभागाकडे विहित नमुन्यात भाग प्रमाणपत्राच्या प्रतसह अर्ज सादर करावा. कृपया सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी हि विनंती.

अकोला	आर. एम. सोनटक्के
दिनांक : १९.०६.२०२४	(मुख्य कार्यकारी अधिकारी)